

October 22, 2021

To

BSE Limited	National Stock Exchange	Metropolitan Stock Exchange
Department of Corporate Services	of India Limited	of India Limited
Listing Department	Listing Department	Building A, Unit 205 A,
P J Towers,	Exchange Plaza,	2nd Floor, Piramal Agastya
Dalal Street,	Plot no. C/1, G Block,	Corporate Park, L.B.S Road,
Mumbai – 400001	Bandra-Kurla Complex,	Kurla (West),
Scrip Code: 535648	Bandra (East),	Mumbai - 400070
	Mumbai – 400051	Scrip Symbol: JUSTDIAL
	Scrip Symbol: JUSTDIAL	

Dear Sir/Madam,

Sub.: Intimation under Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

In accordance with Regulation 30 and Regulation 47(3) of Listing Regulations, please find enclosed herewith copy of advertisements giving information of the financial results as specified in Regulation 33 of Listing Regulations.

The above mentioned advertisement is published in The Financial Express (English Newspaper) & Navshakti (Marathi Newspaper) on October 22, 2021.

The same has also been uploaded on the Company's website which may be viewed at https://www.justdial.com/cms/investor-relations/statutory-ads.

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours truly,

For Just Dial Limited

Manan Udani

Company Secretary

Encl: As above

Just Dial Limited

CIN NO: L74140MH1993PLC150054

Registered & Corporate Office: Palm Court Building M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad West, Mumbai - 400064 Tel.: 022-28884060 / 66976666 Fax: 022-28893789

Mumbai

FINANCIAL EXPRESS

BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH C.P. (CAA)/49/MB/2021

C.A.(CAA)/1097/MB/2020 In the matter of the Companies Act, 2013

In the matter of Section 230 to 232 of the Companies

Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder, In the matter of Composite Scheme of Arrangement of

Affluence Food Processors Private Limited (First Transferor Company) and Avante Snack Foods Private Limited (Second Transferor Company) and FCEL Food Processors Limited (Third Transferor Company) and Future Consumer Products Limited (Fourth Transferor Company) and Genoa Rice Mills Private Limited (Fifth Transferor Company) with FCL Tradevest Private Limited (Transferee Company) and their respective

Affluence Food Processors Private Limited Avante Snack Foods Private Limited **FCEL Food Processors Limited** Future Consumer Products Limited Genea Rice Mills Private Limited FCL Tradevest Private Limited ADVERTISEMENT OF NOTICE OF PETITION BEING ISSUED PURSUANT TO

22nd day of October 2021

First Petitioner Company .. Second Petitioner Company .. Third Petitioner Company .. Fourth Petitioner Company ... Fifth Petitioner Company ... Sixth Petitioner Company

MUMBAI BENCH AT MUMBAI READ WITH RULE 16 OF THE COMPANIES (COMPROMISES, ARRANGEMENTS, AND AMALGAMATION) RULES, 2016 A Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for the Composite Scheme of Arrangement in the nature of capital reduction of paid-up preference shares capital of Fourth Transferor Company and consequent merger by absorption of Affluence Food Processors Private Limited (First Transferor Company) and Avante Snack Foods Private Limited (Second Transferor Company) and FCEL Food Processors Limited (Third Transferor Company) and Future Consumer Products Limited (Fourth Transferor Company) and Genoa Rice Mills Private Limited (Fifth Transferor Company) with FCL Tradevest Private Limited (Transferee Company) and their respective shareholders was presented on the 17th day of March 2021 and admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide its order pronounced on the 02nd day of September 2021 and was fixed for hearing before the Hon'ble Tribunal taking company matters on the 07th day of October 2021 forenoon or soon thereafter. It is hereby informed that the next date of hearing fixed by the Hon'ble Tribunal on 18th day of November 2021 forenoon or soon thereafter Any one desirous of supporting or opposing the Petition should send notice of his intention signed by him/her or his/her advocate with full name and address to Mr. Ajit Singh Tawar, Advocate for Petitioner Companies, at his head office situated at Correspondence: B - 1404, Simran Sapphire CHS, Sector 34C, Kharghar, Navi Mumbai - 410210, so as to reach the Petitioner's advocate not later than 2 days before the hearing of Petition. Where the person seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit intended to be used in opposition to the petition should be filed with this Hon'ble Tribunal, Mumbai Bench and a copy thereof to the Petitioner's advocate not later than 2 days before the hearing. A

> AJIT SINGH TAWAR & CO. ADVOCATE FOR PETITIONER COMPANIES

DCM LIMITED

copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocate to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Corporate Identity Number: L74899DL1889PLC000004 Regd. Office: Unit Nos. 2050 to 2052, 2nd Floor, Plaza - II, Central Square, 20, Manohar Lal Khurana Marg, Bara Hindu Rao, Delhi - 110006 Tel: 011-41539170, Email: investors@dcm.in, Website: www.dcm.in

Notice is hereby given to those equity shareholders of DCM Limited ('the Company') whose equity shares are liable to be transferred to demat account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority in accordance with Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('IEPF Rules')

As per Section 124(6) of the Companies Act, 2013 read with IEPF Rules, all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred by the Company to demat account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

As per Company's record, the amount in respect of following dividends declared by the Company during the last seven years has remained unpaid / unclaimed :

Financial Year	Type of dividend		Dividend Amount in Rs. (F equity shares of Rs. 10 each
2014-15	Interim Dividend	15%	1.50
2015-16	Final Dividend	15%	1.50
2016-17	Interim Dividend	15%	1.50
The series	at of Final Physids	and far the flancaint con-	2040 44 2044 42 Interior

The amount of Final Dividend for the financial year 2010-11, 2011-12, Interim and final Dividend for Financial year 2012-13 and 2013-14 remained unpaid/unclaimed. has already been transferred by the Company to IEPF alongwith relevant corresponding shares.

The Company has already sent individual notice(s) to those shareholders, at their latest available addresses, whose dividend amount is lying unencashed for past seven consecutive years, as per table given above, and the corresponding equity shares are liable to be transferred to the demat account of IEPF Authority. The list of such shareholders including names of such shareholders and their folio no. or DPID -Client ID is available on Company's website www.dcm.in.

Such shareholders can claim their dividend amount by making an application along with following documents on or before January 14, 2022 to the Company at Unit Nos. 2050 to 2052, 2nd Floor, Plaza - II, Central Square, 20, Manohar Lal Khurana Marg, Bara Hindu Rao, Delhi - 110006 or the Registrar and Transfer Agent (RTA) (i.e. MCS Share Transfer Agent Limited) of the Company at F-65, First Floor, Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi-110020 so that their corresponding equity shares shall not become liable to be transferred to demat account of IEPF Authority in compliance with the IEPF Rules:

. If the name of the shareholder as account holder is printed on the cheque: Cancelled cheque in original bearing the name of the shareholder as account holder.

- If the name of the shareholder as an account holder is not printed on the cheque:
- Cancelled cheque in original; and Bank attested copy of the first page of the Bank Passbook/Bank Statement showing
- the names of the accountholders, same bank account number and type as on the cheque leaf and the full address of the Bank branch.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Authority as per the IEPF Rules and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the new share certificate(s) into demat form and transfer in favour of IEPF Authority. The original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and shall be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in demat form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of their shares in favour of IEPF Authority.

Subsequent to transfer of equity shares by the Company to demat account of IEPF Authority, the concerned shareholder can claim the said equity shares and dividend(s) amount from IEPF Authority in accordance with the procedures and on submission of such documents as prescribed in IEPF Rules. Shareholder(s) can also refer to the details available on IEPF Authority's website i.e. www.iepf.gov.in

For DCM Limited

Place: Delhi Date: October 21, 2021

Sanjeev Kumar Company Secretary & Compliance Officer

FINANCIAL RESULTS Q2

CG POWER AND INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED

CIN: L99999MH1937PLC002641

Registered Office: 6th Floor, CG House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030 Tel No.: 022 - 2423 7700 Fax No.: 022 - 2423 7733 E-mail ID: investorservices@cgglobal.com Website: www.cgglobal.com

EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2021

Sr.	Doubles	Quarter ended	Six months ended	Quarter ended
No.	Particulars	30.09.2021	30.09.2021	30.09.2020
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total income from operations	1351.88	2305.70	564.80
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	137.09	209.97	(39.88)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	140.12	208.11	(128.52)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	93.67	138.19	(134.90)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	93.05	136.94	(134.93)
6	Equity Share Capital	270.37	270.37	125.35
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year*			
8	Earnings Per Share (of ₹ 2 each) (not annualised except for the year ended March)			
	(a) Basic	0.70	1.03	(2.15)
	(b) Diluted	0.62	0.92	(2.15)

Reserves (excluding Revaluation Reserve) as at 31st March, 2021 ₹ 899.26 crore

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2021

(₹ in crore)

(₹ in crore)

Sr.	Book on the second of the seco	Quarter ended	Six months ended	Quarter ended 30.09.2020	
No.	Particulars	30.09.2021	30.09.2021		
		Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total income from operations - for continuing operations	1453.79	2503.83	663.89	
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional Items and Minority Interest) (for continuing and discontinued operations)	143.74	214.55	(37.45)	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional Items and Minority Interest) (for continuing and discontinued operations)	236.13	307.09	117.26	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional Items and Minority Interest) (for continuing and discontinued operations)	188.02	235.92	110.41	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	197.01	251.18	124.77	
6	Equity Share Capital	270.37	270.37	125.35	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year*				
8	Earnings Per Share (of ₹ 2 each) (not annualised except for the year ended March) (for continuing and discontinued operations)				
	(a) Basic	1.40	1.76	1.76	
	(b) Diluted	1.25	1.57	1.76	

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly / Six months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations'). The full format of the Quarterly / Six months ended Financial Results are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company's website (www.cgglobal.com).
- The above unaudited standalone and consolidated results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 21 October, 2021 The statutory auditors have carried out a limited review of the financials of the Company as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations').

For CG Power and Industrial Solutions Limited

By order of the Board Natarajan Srinivasan Managing Director

(DIN: 00123338) Mumbai: 21 October, 2021

Justdial

Just Dial Limited CIN: L74140MH1993PLC150054

Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai 400 064.

Tel. No: +91 22 2888 4060 Fax: +91 22 2889 3789

E-mail: investors@justdial.com **Website:** www.justdial.com STATEMENT OF LINAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

							(₹ in L	acs except pe	r share data
		Standalone Consolidate							
SI. No.	Particulars	Quarter ended September 30, 2021 (Unaudited)	Half Year ended September 30, 2021 (Unaudited)	Quarter ended September 30, 2020 (Unaudited)	Year Ended March 31, 2021 (Audited)	Quarter ended September 30, 2021 (Unaudited)	Half Year ended September 30, 2021 (Unaudited)	Quarter ended September 30, 2020 (Unaudited)	Year Ended March 31, 2021 (Audited)
1	Income from Operations	15,598	32,139	16,753	67,518	15,598	32,139	16,753	67,518
2	Net Profit for the period	4,280	3,841	5,804	25,467	4,279	3,840	5,803	25,464
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)								
3	Net Profit for the period before tax	4,280	3,841	5,804	25,467	4,279	3,840	5,803	25,464
	(after Exceptional and/or Extraordinary items)								
1	Net Profit for the period after tax	3,292	2,940	4,735	21,419	3,291	2,939	4,734	21,416
	(after Exceptional and/or Extraordinary items)								
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for	3,122	2,740	4,809	21,313	3,121	2,739	4,808	21,310
	the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]								
3	Equity Share Capital	8,355	8,355	6,178	6,188	8,355	8,355	6,178	6,188
7	Reserves excluding revaluation reserve as per								
	the balance sheet of the previous year				1,20,217				1,20,240
3	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised)								
	a) Basic (₹)	4.73	4.47	7.41	33.92	4.72	4.47	7.41	33.92
	b) Diluted (₹)	4.64	4.38	7.30	33.00	4.64	4.38	7.30	33.00

Notes:

- 1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations) and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com, www.nseindia.com & www.msei.in and on the website of the Company www.justdial.com under Investor Relation Section.
- The statement of unaudited financial results for the quarter ended September 30, 2021 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 20, 2021. The Statutory Auditors have conducted a "Limited review" of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. For and on behalf of the Board of Directors of

Just Dial Limited Sd/-

V S S Mani Managing Director and **Chief Executive Officer** DIN: 00202052



U.P. Power Corporation Ltd.

R-APDRP Part-A 5th Floor Shakti Bhawan Extn. Lucknow-226001 Phone: 0522-2288801, E-mail- uppclewallet2021@gmail.com CIN-U32201UP1999SGC024928

E-Tender Notice

RFP No. 01/UPPCL/RAPDRP-A/OM Closed Loop Wallet and Recon System/2021 Dated: 20.10.2021 E-tenders are invited in two parts (Part-I Technical Bid and Part-II Price Bid) for the Selection of an agancy for Operation and Maintenance of Closed Loop Digital Wallet and Payment Reconciliation System at UPPCL and its DISCOMs. Bid document (RFP) is available online on https://etender.up.nic.in as per particulars indicated below. Any changes in the Bid Schedule, corrigendum etc. shall be notified via same website only. Prospective bidders are therefore requested to regularly check the website for any updates.

S.No.	Particulars	Details
1	e-Tendering Notice no.	01/UPPCL/RAPDRP-A/OM Closed Loop Wallet
		and Recon System/2021
2	e-Bid Portal (website)	https://etender.up.nic.in
3	Name of Work	Selection of an agency for Operation and Maintenance of Closed Loop Digital Wallet and Payment Reconciliation System at UPPCL and its DISCOMs (DVVNL, MVVNL, PuVVNL and PVVNL)
4	e-Tender Cost	Rs. 10,000/- + GST @ 18%) (Non-Refundable)
5	Earnest money deposit	Rs. 5,00,000/- (Rs. Five Lakh Only)
6	Document downloading/ sale date starts	22.10.2021 10.00 Hrs.
7	Document download/sale date ends	15.11.2021 17.00 Hrs.
8	e-Bid submission start date	22.10.2021 10.00 Hrs.
9	e-Bid submission end date	15.11.2021 17.00 Hrs.
10	Pre-Bid date	02.11.2021 12.00 Hrs.
- 11	Opening date of e-bid part-l	16.11.2021 15.00 Hrs.
12	Presentation of part-I bid qualifier	To be notified later
13	Opening date of e-bid part-II	To be notified later
Note:	Cost of Bid Document & Farne	et Money Deposit (EMD) shall be in favour of

Note: Cost of Bid Document & Earnet Money Deposit (EMD) shall be in favour of Accounts Officer, Central Payment Cell, U.P. Power Corporation Ltd. Shakti Bhawan Extenstion, Lucknow-226001 payable at Lucknow.

Bid shall be accepted through the e-tender portal. Tender issuing authority is not responsible for the delay/ downloading of tender document by the recipient due to any problem in accessing the e-tender website. The tender issuing authority is also not responsible for delay in uploading bids due to any problem in the e-tender website. Further details are available at website: https://etender.up.nic.in

UPPCL reserves the right to reject any or all proposals or cancel the bid without assigning any reason thereof.

> Sd/-Chief Engineer (Level-II)

R-APDRP Part-A/IT UPPCL. 5th Floor Shakti Bhawan Extension Lucknow-226001 Phone: 0522-2288801

संख्या- २७०/ज.स./पाकालि/२०२१



Can Fin Homes Ltd. CIN:L85110KA1987PLC008699

(₹ in Lakhs)

Previous year

Registered Office No.29/1, I Floor, Sir M N Krishna Rao Road, Basavanagudi, Bengaluru - 560004 Ph: 080-48536192, Fax: 080-26565746 E-mail: compsec@canfinhomes.com Web: www.canfinhomes.com

Quarter

Statement of Standalone Un-Audited Financial Results for the Second Quarter ended 30/09/2021

Quarter

SI. No.	Particulars	ended (30/09/2021)	ended (30/09/2020)	ended 31/03/2021
CHON RO	N	Un-audited	Un-audited	Audited
1	Total Income from operations (net)	46,788.69	52,581.04	2,01,843.12
2	Net Prof it / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	16,904.50	17,204.63	61,758.02
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16,904.50	17,204.63	61,758.02
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12,363.61	12,841.52	45,606.03
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	12,305.76	12,842.90	45,603.10
6	Paid-up equity share capital (Face value of ₹2/- per share)	2,663.31	2,663.31	2,663.31
7	Reserves (excluding Revaluation Reserves) (Audited)	2,58,317.46	2,12,343.54	2,58,317.46
8	Securities Premium Account	27,297.54	27,297.54	27,297.54
9	Net Worth (Audited)	2,60,980.77	2,15,006.85	2,60,980.77
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	20,71,072.13	18,35,714.99	19,29,290.33
11	Outstanding Redeemable Preference Shares	85		
12	Debt Equity Ratio	7.32	7.78	7.39
13	Earnings Per Share (of ₹2/- each) (for continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	9.29 9.29 NotAnnualised	9.64 9.64 NotAnnualised	34.25 34.25 Annualised
14	Capital Redemption Reserve			9
15	Debenture Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
16	Debt Service Coverage Ratio	0.13	0.32	0.24
17	Interest Service Coverage Ratio	1.58	1.46	1.51

- (a) The above is an extract of the detailed format of standalone un-audited financial results for the 6 months ended September 30, 2021 filed with National Stock Exchange of India Ltd. and BSE Limited under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone un-audited financial results are available on the National Stock Exchange of India Ltd. website (URL:https://www.nseindia.com), BSE Limited website (URL:https://www.bseindia.com) and on the website of the Company (URL:https://www.canfinhomes.com)
- (b) The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the financial results for the guarter ended September 30, 2021 in compliance of Reg.33 of SEBI (LODR) Regulations, 2015. The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee of Directors and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on October 21, 2021.
- (c) For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made and available on the National Stock Exchange of India Ltd. website (URL:https://www.nseindia.com), BSE Limited website (URL:https://www.bseindia.com)

(d) There is no impact on net profit / loss, total comprehensive income or any other

relevant financial item(s) due to change(s) in accounting policies for the 6 months ended September 30, 2021.

(e) Figures for the previous year have been regrouped wherever necessary. For and on behalf of the Board of Directors of Can Fin Homes Ltd.,

> Sd/-GIRISH KOUSGI

Place: Bengaluru Date : October 21, 2021 Managing Director & CEO

financialexp.ep

Place: Mumbai

Date: October 20, 2021

Regd. Office: 401, 402, 403, 4th Floor, V Times Square, Plot No. 3, Sector-15, CBD Belapur, Navi Mumbai, District Thane, Maharashtra, PIN-400614
CIN: L99999MH1960GOI011895

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulations 29, 33 and other applicable Regulations of the LODRRs that a Meeting of the Board of Directors of Hindustan Organic Chemicals Limited., (HOCL) that a Meeting of the Board of Directors of Hindustan Organic Chemicals Limited (HOCL) will be held on Friday, the 29th October, 2021, to consider and to approve inter alia, the unaudited Financial Results of the Company for the 2nd Quarter/Half Year ended 30th September, 2021 (FY-2021-2022), other relevant items and routine agendas. Further, in view of the outbreak of Covid-19 Pandemic & consequent lockdowns across the Nation along with requirement of maintaining social distancing norms etc., necessary arrangements for attending the meeting through/via Video Conference/other audio-visual means are also available in respect of the scheduled meeting.

For Hindustan Organic Chemicals Ltd.

Place: CBD Belapur Date: 22/10/2021

HOUSING

ठिकाण : मुंबई

Place: Mumbai

Date: October 20, 2021

(Mrs. Susheela S. Kulkarni)

कॉर्पोरेट कार्यालयः ६०२, ६ वा मजला, झिरो वन आयटी पार्क, सर्व्हें क्र. ७९/१, घोरपडी, मुंढवा रोड, पुणे-४११०३६

जोडपत्र IV (नियम ८(१) पहा) कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (याआधी **मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नावे ज्ञात) वरील कॉर्पोरेट** कार्यालय/ नोंदणीकृत कार्यालयचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (यानंतर **सदर ॲक्ट** असा उल्लेख) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता सदर ॲक्टचा कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यास सांगितले होते.

सदरहू कर्जदौरोंनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्याला/तिला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदरह् अधिनियमाचे कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदरह् नियमावलीचा नियम ८ अन्वये खालील नमद तारखेस याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा १६ ऑक्टोबर, २०२१ रोजी घेतलेला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की. त्यांनी खालील नमद मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सटरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (याआधी **मॅग्पा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नावे ज्ञात)** च्या रक्का

तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत

अनु.	कर्जदारांचे नाव	मिळकतीचे वर्णन	सांकेतिक कब्जा	स्टॅट्युटरी मागणी	मागणी सूचनेतील रक्कम (रु.)
क्र.			घेतलेल्याची	सूचनेची तारीख	
			तारिख		
१	किरण भगवान पावसकर,	फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, बी	१६.१०.२०२१	२३.०६.२०२१	एचएल/००२७/एच/१४/१००
	प्रिती किरण पावसकर	विंग, हृदय इमारत, नेरळ बदलापूर			920
	जेनेट्रीक्स लॉजिस्टिक प्रा.	रोड, गाव खरवाई, सर्व्हे क्र. ४३,			रु. २०९०६०८/- (रुपये वीस
	लि.	हिस्सा क्र. ६ (भाग), बदलापूर			लाख नव्वद हजार सहाशे आठ
		(पूर्व), जि. ठाणे ४२१५०३. मुंबई			मात्र) २३.०६.२०२१ रोजी देय
		पिन ४२१५०३ च्या गहाण			सह वसुलीपर्यंतचे १२.८०%
		मिळकतीचे सर्व ते भाग आणि			दराने व्याज
		विभाग.			
2	किरण भगवान पावसकर,	फ्लॅट क्र. १०२, १ ला मजला, बी	१६.१०.२०२१	१३.०७.२०२१	एचएल/००२७/एच/१४/१००
	प्रिती किरण पावसकर	विंग, हृदय इमारत, नेरळ बदलापूर			220
	जेनेट्रीक्स लॉजिस्टिक प्रा.	रोड, गाव खरवाई, सर्व्हे क्र. ४३,			रु. २०४८६२४/- (रुपये वीस
	लि.	हिस्सा क्र. ६ (भाग), बदलापूर			लाख अट्ठेचाळीस हजार सहाशे
		(पूर्व), जि. ठाणे ४२१५०३. मुंबई			चोवीस मात्र) १२.०७.२०२१
		पिन ४२१५०३ च्या गहाण			रोजी देय सह वसुलीपर्यंतचे
		मिळकतीचे सर्व ते भाग आणि			१२.८०% दराने व्याज
		विभाग.			

(प्राधिकत अधिकारी) पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

पंजाब मेशनल बैंक िएए bunjab national bank (A GOVERNMENT OF INDIA UNDERTAKING)

(ए) सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२)

अन्वये मागणी सूचनेची तारीख

(बी) मागणी सूचनेनुसार रक्कम

(सी) सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४)

अन्वये कब्जाची तारीख

कब्जाचा प्रकार सांकेतिक

प्रत्यक्ष/अन्वयीक

ए) पीएनबी: ३०.१२.२०१५

कॉर्पोरेशन बँक (आता युनियन बँक): ०६.०२.२०१६

पिगॉसस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि.: ०१.०२.२०१६

आयसीआयसीआय बँक: ०८.१२.२०१५

कोटक महिंद्रा बँकः ०३.०२.२०१६

येस बँकः २७.०४.२०१६

बी) पीएनबी: ३०.१२.२०१५ रोजीस व रु. ११४९९.३८ आणि

६७९४.९३ लाखाची थकीत बँक गॅरेंटी,

कॉर्पोरेशन बँक (आता युनियन बँक): ०६.०२.२०१६ रोजीस

रु. ५९९१.२७ लाख

पिगॉसस ॲसेट रिकन्स्टक्शन प्रा. लि.: ३१.१२.२०१५ रोजीस

रु. २११०.१४ लाख,

आयसीआयसीआय बँकः ३०.११.२०१५ रोजीस रु. ७४७८.६२ लाख,

कोटक महिंद्रा बँकः ३१.०१.२०१६ रोजीस रु. ४५१९.०४ लाख,

येस बँकः २६.०४.२०१६ रोजीस रु. १८१७.११ लाख

अधिक व्याज आणि प्रभार

(सी) ०३.०४.२०१८

(डी) प्रत्यक्ष

खात्याचे नाव

कर्जदार/हमीदार खात्याचे

नाव आणि पत्ता

पीएनबी एलसीबी-गुरगाव

हमीदारः श्री. अमुल गबरानी

श्री. अजय कुमार बिष्णोई

गुरूग्राम-१२२०१०

११००५८

हिथ्रो पाँवर कॉर्पोरेशन लिमिटेड

पत्ताः १०६, विश्वदीप टॉवर, प्लॉट क्र.

डिस्ट्रिक्ट सेंटर, जनकपुरी, नवी दिल्ली-

पत्ताः एक्स-२८, डीएलएफ, फेज -II,

पत्ताः कस्तुरीबाई नगर, तिसरा मेन रोड, फ्लॅट क्र.

lish/app आणि www.pnbindia.in चा संदर्भ घ्यावा

NAVNEET EDUCATION LIMITED

Regd. Office: Navneet Bhavan,

Bhavani Shankar Road, Dadar

Tel :022-66626565 Fax:022-66626470

NOTICE

NOTICE is hereby given Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 (1)(a)of the Securities and Exchange

Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,

2015 that a meeting of Board of

Directors of the Company is scheduled to be held on Friday, 29th October, 2021, *inter alia*, to consider and take on

record the Standalone and Consolidated Un-audited Financial

Results of the Company for the quarter and six months ended 30th September 2021.

In terms of Company's Code of Conduct

for Prevention of Insider Trading, the Trading Window closure period of the

Company for dealing in shares of the Company has commenced from 1st October, 2021 and will end 48 hours

after the above mentioned financial results of the Company are announced

The above information is available

and made public.

on Company's website www.navneet.com and also on

Stock Exchange web site at

For Navneet Education Limited

www.bseindia.com and

www.nseindia.com

Company Secretary Mumbai, 21st October, 2021

(Amit D. Buch)

(West), Mumbai - 400 028.

CIN:122200MH1984PLC034055

email:secretarial@navneet.com

website:www.navneet.com

५. ४८/३. अदयार, चेन्नई-६०० ०२०.

दिनांकः २२–१०–२०२१, ठिकाणः गुरुग्राम

स्थावर मिळकतीच्या विक्री करिता विक्री सूचना सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषता कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा अन्वयीक/प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा बँक/तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती संबंधित कर्जदा आणि हमीदारांकडून बँक/तारण धनकोंना थकीत रकमेच्या वसुलीकरिता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम संबंधित मिळकतीच्या समोरिल कोष्टकात नमुद केलेली आहे. तारण मत्तेच्या विक्रीचे नियोजन

दर.: +९१ २२ ६६५५५४५३. फॅक्स: +९१ २२ २४९३९१४३ सूचना प्रेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स. २०१५ च्या रेग्यलेशन ४५ प्रहवाचेता रेग्युलेशन २९ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, सप्टेंबर ३०, २०२१ रोजी संपलेल्या तेमाही आणि अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेऊन आणि मंजूर

करण्याकरिता **व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१** रोजी घेण्यात येणार आहे.

कंपनीचे टेडिंग विंडो १ ऑक्टोबर, २०२१ ते ३१ ऑक्टोबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहील

सदर सूचना कंपनीची वेबसाईट http://www.empiremumbai.com) वर आणि तसेच कंपनीचे समभाग शेअर जेथे सचिनद्ध आहेत ती स्टॉक एक्सचेंज वेनसाईट http://www.bseindia.com यावर पाहता येईल एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड करिता एस सी नंदा ठिकाणः मुंबई द्रायरेक्टर फायनान्य आणि दिनांकः २१ ऑक्टोबर, २०२१ कंपनी सचिव

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएनः एल१७१२०एमएच१९००पीएलसी०००१७६ नोंदणीकृत कार्यालयः एम्पायर कॉम्प्लेक्स, ४१४, सेनापती बापट मार्ग, मुंबई-४०० ०१३

वेबसाईटः www.empiremumbai.com, ईमेल :investor_relations@empiremumbai.com

जाहिर नोटीस

नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदनिका क्र. १०१, पहिला मजला, आवे मारिया अपार्टमेंट, उत्तन रोजीन वाडी, उत्तन गाव, भाईंदर (प.), तालुका जिल्हा ठाणे हि श्री. संजय जोसेफ सांकुल यांच्या नावे आहे, सदर सदनिकेचा मेसर्स आवे मारिया बिल्डर्स आणि श्री. संजय जोसेफ सांकुल यांच्यातील दिनांक १०/०१/२०१९ चा मूळ करारनामा व रजिस्टर पावती क्र. टनन४-५०८/२०१९. दिनांक १०/०१/२०१९ गहाळ (हरवले) आहेत तरी सदर सदनिकावर कोणाही व्यक्तींचा, कोणत्याही प्रकारचा हक, अधिकार, हितसंबंध, दावा असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, टेलिफोन एक्स्चेंज समोर, फाटक रोड, भाईंदर प. ठाणे-४०१ १०१. या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल

वकील केनेट आर. गऱ्या

TATA MOTORS FINANCE SOLUTIONS LIMITED

गहाण स्थावर मिळकतीचे वर्णन /

(मिळकतीचे गहाणवटदार)

१) श्री. अजय कुमार बिष्णोई यांच्या मालकीचे, पाचव

मजला, बिल्डिंग ए-२, जगदंबा कमर्शियल कॉम्प्लेक्स, माला

२) अजय कुमार बिष्णोई आणि श्री. अमुल गबरानी यांच्य

मालकीचे पाचवा मजला बिल्डिंग ए-२, जगदंबा कमर्शियल

कॉम्प्लेक्स, मालाड पश्चिम, मुंबई येथील क्र. ५०२ आणि ५०

३) श्री. अमुल गबरानी यांच्या मालकीचे पाचवा मजल

बिल्डिंग ए-२, जगदंबा कमर्शियल कॉम्प्लेक्स, माला

वरील सर्व युनिटस् हे युनिटच्या दरम्यान तेथे चिन्हांकि

पश्चिम, मुंबई येथील क्र. ५०१ धारक युनिट **

पश्चिम, मंबर्द येथील क. ५०४ धारक यनिट **

वरीलयुनिटस्चे एकूण चटई क्षेत्र २८४ चौ.मी.

ई-लिलावा विक्रीच्या संक्षिप्त अटी आणि शर्तीः विक्री ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ मधील विहित अटी आणि शर्ती आणि खालील पुढील अटी आणि शर्तींच्या अधीन ग्रहील (१) मिळकती ''<mark>जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' आणि ''जे काहि अहे तेथे</mark> आहे तत्त्वाने'' विकण्यात येतील. (२) येथील वरील परिशिष्टात विनिर्दिष्ट तारण मत्तेचे तर्पशिल हे प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या योग्य माहितीनुसार नमुद केलेले आहेत, परंतु प्राधिकृत अधिकारी सदर उद्घोषणेतील कोणतीही चुक, चुकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी राहणार नाहीत. (३) विक्री वरील विनिर्दिष्ट लिलावाची तारीख आणि वेळी वेबसाईटः https://www.mstcecommerce.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकाराद्वारे करण्यात येईल. (४) विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया www.ibapi.in, www.mstcecommerce.com, https://epro-

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये सांविधिक विक्री सूचना

केलेले नसल्यामुले एकत्रित तत्वाने विकण्यात येतील.

Registered office:- C/o Tata Motors Finance Limited, Sir H.C. Dinshaw Building, Office No. 14, 4th Floor, 16 Horniman Circle, Fort, Mumbai-400 001

Corporate Identity Number: U65910MH1992PLC187184

Statement of financial results for the quarter ended September 30, 2021

(₹ In Lakhs)

(राम बाबु) मुख्य व्यवस्थापक, प्राधिकृत अधिकारी तारण धनको, मो.: ९८९७२०९८९७

झोनल सस्त्र सेंटर.

प्लॉट क्र. ५, इन्स्टिट्युशनल एरिया, सेक्टर-३२, गुरुग्राम-१२२००१

र्ड-लिलावाची

90.99.7079

स. ११.०० ते

द. ०४.००

तारण धनकोंना

ज्ञात भारांचा

दिनांक

१४.०९.२०२०

र रोजीच्या

बेल्डरकडील मागणी

पत्रानुसार

३१.०३.२०२० पर्यंत

र. ३९,१६,९८३/-

ची पालिका कर आणि

देखभाल थकबाकी

आहे.

राखीव किंमत

इअर (इअर जमा करण्याची

अंतिम तारीख)

बोली वाढविण्याची रक्कम

रु. ४७३.००

लाख#

रु. ४७.३० लाख

(09 - 99 - 9099)

रु. १,००,०००/−

सर्व युनिटस् करिता

एकत्रित राखीव किंमत

Sr.	Doublesslave	Year ended March 31,		
No.	Particulars	2021	2020	2021
		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	265,82.00	189,39.00	822,64.34
2	Net profit before tax for the period / year	50,93.43	22,69.04	180,05.33
3	Net profit after tax for the period / year	38,11.52	22,69.04	193,91.27
4	Total Comprehensive income for the period / year [comprising profit for the period / year (after tax) and other comprehensive			
	income (after tax)]	38,33.72	22,54.19	193,29.44
5	Paid-up Equity share capital (Face value : ₹ 100 per share)	1700,49.74	1700,49.74	1700,49.74
6	Reserves excluding revaluation reserves	(163,06.78)	(294,23.32)	(171,57.08)
7	Net worth	1537,42.96	1406,26.42	1528,92.66
8 9	Paid up Debt Capital / Outstanding Debt Outstanding Redeemable Preference Shares	0.18:1	0.03:1	0.15:1 -
10	Debt Equity Ratio	4.27:1	3.66:1	4.27:1
11	Earnings per share (face value of ₹ 100/- each) (for continuining and discontinued operations)	4.27.1	3.00.1	4.27.1
	Basic (₹) (not annualised for the quarter)	2.24	1.33	11.40
	Diluted (₹) (not annualised for the quarter)	2.24	1.33	11.40
12		-	-	-
13	Debenture Redemption Reserve	-	-	-
Note	PS:-			

- The Company, a Non-Banking Finance Company registered with the Reserve Bank of India (the 'RBI'), is a wholly owned subsidiary of TMF Holdings Limited. TMF Holdings Limited, a wholly owned subsidiary of Tata Motors Limited, is a Non Deposit taking - Systemically Important - Core Investment Company (CIC) and registered with the RBI.
- The above financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 (the "Act"), and other recognized accounting practices generally accepted in India and are in compliance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "Listing Regulations"). Any application guidance / clarifications / directions issued by the RBI or other regulators are implemented as and when they are issued / applicable.
- The above audited financial results have been reviewed by the Audit Committee on October 18, 2021 and approved by the Board of Directors at its meeting held on October 20, 2021.
- The Company is primarily engaged in the business of financing and there are no separate reportable operating segments identified as per the Ind AS 108 - Segment Reporting.
- The above is an extract of the detailed format of audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of the Company (www.tmf.co.in).
- The statement referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, is available on the website of the company (www.tmf.co.in).

For TATA MOTORS FINANCE SOLUTIONS LIMITED

Shyam Mani Director (DIN - 00273598)

Place: Mumbai Date: October 20, 2021

Justdial[®]

Just Dial Limited CIN: L74140MH1993PLC150054

Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai 400 064. Tel. No: +91 22 2888 4060 Fax: +91 22 2889 3789 E-mail: investors@justdial.com Website: www.justdial.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

	(₹ in Lacs except per share data							r share data)	
		Standalone Consolidated							
SI.	Particulars		Half Year ended		Year Ended	Quarter ended	Half Year ended		Year Ended
No.		September 30, 2021	September 30, 2021	September 30, 2020	March 31, 2021	September 30, 2021	September 30, 2021	September 30, 2020	March 31, 2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Income from Operations	15,598	32,139	16,753	67,518	15,598	32,139	16,753	67,518
2	Net Profit for the period	4,280	3,841	5,804	25,467	4,279	3,840	5,803	25,464
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)								
3	Net Profit for the period before tax	4,280	3,841	5,804	25,467	4,279	3,840	5,803	25,464
	(after Exceptional and/or Extraordinary items)								
4	Net Profit for the period after tax	3,292	2,940	4,735	21,419	3,291	2,939	4,734	21,416
	(after Exceptional and/or Extraordinary items)								
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for	3,122	2,740	4,809	21,313	3,121	2,739	4,808	21,310
	the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]								
6	Equity Share Capital	8,355	8,355	6,178	6,188	8,355	8,355	6,178	6,188
7	Reserves excluding revaluation reserve as per								
	the balance sheet of the previous year				1,20,217				1,20,240
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised)								
	a) Basic (₹)	4.73	4.47	7.41	33.92	4.72	4.47	7.41	33.92
	b) Diluted (₹)	4.64	4.38	7.30	33.00	4.64	4.38	7.30	33.00

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com, www.nseindia.com & www.msei.in and on the website of the Company www.justdial.com under Investor Relation Section.
- The statement of unaudited financial results for the quarter ended September 30, 2021 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 20, 2021. The Statutory Auditors have conducted a "Limited review" of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.

For and on behalf of the Board of Directors of **Just Dial Limited VSS Mani**

Managing Director and

Chief Executive Officer

DIN: 00202052

Place: Mumbai Date: October 20, 2021

HINDUSTAN ORGANIC CHEMICALS LIMITED (A Government of the Time

Company Secretary

POONAWALLA पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पूर्वी मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) नोंदणीकृत कार्यालयः डेब्लपमेंट हाऊस, २४ पार्क स्ट्रीट, कोलकाता ७०००१६

(स्थावर मिळकतीकरीता)

आहे. कब्जामधील मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे

∣ अनु.	कजदाराच नाव	ामळकताच वणन	साकातक कब्जा	स्टट्युटरा मागणा	मागणासूचनताल स्क्रम (रु.)
क्र.			घेतलेल्याची	सूचनेची तारीख	
			तारिख		
8	किरण भगवान पावसकर, प्रिती किरण पावसकर जेनेट्रीक्स लॉजिस्टिक प्रा. लि.	पलॅट क्र. १०१, १ ला मजला, बी विंग, इदय इमारत, नेरळ बदलापूर रोड, गाव खरवाई, सन्हें क्र. ४३, हिस्सा क्र. ६ (भाग), बदलापूर (पूर्व), जि. ठाणे ४२१५०३. मुंबई पिन ४२१५०३ च्या गहाण मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	१६.१०.२०२१	२३.०६.२०२१	एचएल/००२७/एच/१४/१०० ३८० रु. २०९०६०८/- (रुपये वीस लाख नव्वद हजार सहाशे आठ मात्र) २३.०६.२०२१ रोजी देय सह वसुलीपर्यंतचे १२.८०% दराने व्याज
2	किरण भगवान पावसकर, प्रिती किरण पावसकर जेनेट्रीक्स लॉजिस्टिक प्रा. लि.	फ्लॅट क्र. १०२, १ ला मजला, बी विंग, हृदय इमारत, नेरळ बदलापूर रोड, गाव खरवाई, सन्हें क्र. ४३, हिस्सा क्र. ६ (भाग), बदलापूर (पूर्व), जि. ठाणे ४२१५०३. मुंबई पिन ४२५५०३ च्या गहाण मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	१६.१०.२०२१	१३.०७.२०२१	एचएल/००२७/एच/१४/१०० २२० रु. २०४८६२४/- (रुपये वीस लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे चोवीस मात्र) १२.०७.२०२१ रोजी देय सह वसुलीपर्यंतचे १२.८०% दराने व्याज

(याआधी मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नावे ज्ञात)

Registered Office : Sir H.C. Dinshaw Building, Office No. 14, 4th Floor, 16 Horniman Circle, Fort, Mumbai-400 001 Corporate Identity Number: U45200MH1989PLC050444

TATA MOTORS FINANCE LIMITED

Statement of financial Results for the quarter ended September 30, 2021

(₹ In Lakhs)

Sr.	Particulars		Quarter ended September 30,			
No.	Particulars	2021	2020	2021		
		Audited	Audited	Audited		
1	Total Income from Operations	1044,21.33	932,73.99	3846,44.47		
2	Profit before tax for the period/year	447,11.35	54,87.34	219,11.03		
3	Profit after tax for the period/year	400,31.31	36,84.08	249,67.63		
4	Total Comprehensive income for the period / year [comprising profit for the period / year (after tax) and other comprehensive income					
	(after tax)]	371,42.91	13,11.81	461,78.43		
5	Paid-up Equity share capital (Face value : ₹ 100/- per share)	608,27.69	608,27.69	608,27.69		
6	Reserves excluding revaluation reserves	4048,03.81	2945,72.44	3873,04.69		
7	Net worth	4656,31.50	3554,00.13	4481,32.38		
8	Paid up Debt Capital / Outstanding Debt	0.18	0.14	0.13		
9	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-		
10	Debt Equity Ratio	5.91:1	8.11:1	6.94:1		
11	Earnings Per Equity Share (face value of ₹ 100/- each) (for continuing and discontinued operations)					
	Basic (₹) (not annualised for the quarter)	44.20	4.37	26.21		
	Diluted (₹) (not annualised for the quarter)	44.20	4.37	26.21		
12	Capital Redemption Reserve	-	-	-		
13	Debenture Redemption Reserve	-	-	-		
Note						

1 The Company, a Non-Banking Finance Company registered with the Reserve Bank of India (the 'RBI') is a subsidiary of TMF Holdings Limited. TMF Holdings Limited, a wholly owned subsidiary of Tata Motors Limited, is a Non Deposit taking - Systemically Important - Core Investment

Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 (the "Act"), and other recognized accounting practices generally accepted in India and are in compliance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "Listing Regulations"). Any application guidance/ clarifications/ directions issued by the RBI or other regulators are implemented as and when they are issued/ applicable.

The Company has paid final dividend for FY 2020-21 of ₹ 6.05 per share (6.05%) on equity shares of ₹ 100 each, ₹ 8.2 per share (8.2%) on cumulative, non-participating Compulsorily convertible preference share of ₹ 100 each, ₹ 10 per share (10%) on cumulative, non-participating Compulsorily convertible preference share of ₹ 100 each, ₹ 10 per share (10%) on non-cumulative, nonparticipating Compulsorily convertible preference share of ₹ 100 each on September 3, 2021.

The above is an extract of the detailed format of audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), BSE Limited (www.bseindia.com) and the website of the Company

(www.tmf.co.in).

For TATA MOTORS FINANCE LIMITED

Samrat Gupta Managing Director & CEO (DIN - 07071479)



Company (CIC) and registered with the RBI. The above financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial

The above audited financial results have been reviewed by the Audit Committee on October 18,

2021 and approved by the Board of Directors at its meeting held on October 20, 2021. The Company is primarily engaged in the business of financing and there are no separate

reportable operating segments identified as per the Ind AS 108 - Segment Reporting.

The statement referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is available on the website of the company (www.tmf.co.in).